

अप्रियं धातुव्यमभ्यतिरिच्येत TBa. 1, 2, 3, 4, 5, 1. ÇAT. Br. 1, 9, 1, 18. पञ्चमानस्य अप्रियम् 3, 9, 3, 34. 11, 1, 2, 5. KĀTH. 26, 4. KĀTH. ÇR. 25, 13, 17.

— आ *überlassen*: स मुन्वत इन्द्रः सूर्यमा देवो रिणाञ्चर्तयिष्य स्त्वान् RV. 2, 19, 5. AV. 18, 3, 41. — Vgl. आरेक. — caus. 1) *den Athem entlassen*: आरेच्य Verz. d. Oxf. H. 234, b, 35. — 2) आरेचित in Verbindung mit ध्रु so v. a. *verzogen* (= ऐकैकशो निवर्तिता MALLIN.) KUMĀRAS. 3, 5. MĀLATĪM. 68, 9. DAÇAK. 78, 2.

— उद् med. pass. *hinausreichen über, hervorragen, vorzüglicher sein als*: उत्सकलाद्रिचि कृष्टिषु शत्रुः RV. 1, 102, 7. उद्विष्वस्य रिच्यते ऽशः 7, 32, 12. ममैवोद्विच्यते जन्म — तव जन्मनः MBh. 1, 3070. उत्तरोत्तरमेतेभ्यो वर्षमुद्विच्यते गुणैः 6, 234. उद्विक्त *hinausreichend über* (acc.): शिखरैः खमिवोद्विक्तैः R. GOBR. 2, 103, 4. *überschüssig, übermässig, im Uebermaass vorhanden, überflüssig, übrig* TS. 7, 3, 30, 1. ऀÇV. ÇR. 2, 7, 21. MBh. 14, 1064. fg. Suçr. 1, 81, 6. 2, 373, 18. °मन्मथा KATHĀS. 94, 52. MĀRK. P. 48, 5. °रसान्गुडादीन् KULL. zu M. 2, 177. DAÇAK. 132, 1. अनुद्विक्तावनूनी MĀRK. P. 46, 5. अनुद्विक्त (पुर = शरीर) *nirgends ein Uebermaass zeigend* MBh. 14, 987. तमसोद्विक्तः *im Uebermaass versehen mit* MĀRK. P. 17, 10. रजसोद्विक्ताः VP. bei Muir, ST. I, 22. बलोद्विक्त *überlegen an, reichlicher versehen mit* MBh. 1, 5543. सखोद्विक्त *im Uebermaass versehen mit* RĀGA-TAR. 3, 343. VP. bei Muir, ST. I, 22. MĀRK. P. 17, 6, 43, 48. सद्भावोद्विक्तचित्त PANĀR. 1, 6, 12. तद्व्यानोद्विक्तया भक्त्या *gesteigert durch* Bhāg. P. 1, 13, 47. उद्विक्तचेतस् *hochsinnig* KATHĀS. 32, 73. उद्विक्तचित्त *hochmüthig* 91, 55. उद्विक्त *dass.* MBh. 5, 7044. Spr. 3246, v. 1. — Vgl. उद्वेक. — caus. *steigern*: अधिकेद्विचिताभिष्यम् adv. RĀGA-TAR. 5, 365. — Vgl. उद्वेक.

— समुद्, partic. समुद्विक्त *im Uebermaass versehen mit* (instr.) VP. bei Muir, ST. I, 22.

— नि ष. निरेक.

— प्र med. pass. *hinausreichen, hervorragen über*: दिवश्चित्ते प्र रिचिचे मक्त्वम् RV. 1, 39, 5. 61, 9. 109, 6. 164, 25. त्वं तान्सं च प्रति चासि ममनामे प्र चं देव रिच्यसे 2, 1, 15. 22, 2. 3, 6, 2. प्र मात्राभौ रिचिचे रोचमानः 46, 3. 6, 24, 3. 30, 1. 7, 42, 3. प्र हि रिचित् श्रोत्रासा दिवो अन्तेभ्यस्परि 8, 77, 5. 10, 32, 5. TS. 7, 3, 30, 1. — Vgl. प्ररिचान्, प्ररेक fg. — caus. *übriglassen*: पित्रो नारिरेचोत्किं चून प्र RV. 6, 20, 4. *lassen*: प्रिया यमस्तन्वम् प्रारिरेचोत् 10, 13, 4.

— वि med. pass. 1) *hinausreichen*: अतश्चिदस्य मक्त्वा वि रेचि RV. 4, 16, 5. — 2) *Durchfall bekommen*: यः सोमं पीत्वा हर्षयेत विरिच्येत वा LĪTJ. 8, 10, 9. विरिक्त *der seinen Leib entleert hat* M. 5, 144. Suçr. 2, 326, 20. — Vgl. विरेक. — caus. *leeren, leer machen*: कोशमस्य विरेच्य MBh. 12, 3920. *laxiren, ausputzen* Suçr. 1, 44, 13. 150, 19. 2, 174, 13. शिरः 16. विरेच्य als Erkl. von निर्यात्य *von sich gegeben habend* NĪLAK. zu HARIV. 4013. — Vgl. विरेक fg.

रिञ्, रैजते (भर्जने) VOP. in Dhātup. 6, 19.

रिचि vgl. u. भृङ्गि°. WILSON nach ÇABDĀRTHAK.: *the crackling or roaring of flame; a musical instrument; black salt.*

रिणीनगर n. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 114, a, No. 177.

रिप्व्, रिपवति (गतौ) Dhātup. 15, 86.

रिच् adj. etwa *entrinnend* (von 1. रि; nach ŚĪJ. = गल्ली): यदिन्द्रे

अन्यद्विक्तौ मक्तीरिपो वृषत्तमः RV. 6, 57, 4.

रिद्ध adj. *reif* (Korn) H. 1183. — Vgl. रद्ध.

रिधम m. 1) *Frühling*. — 2) *Liebe* Viçva im ÇKDr.

1. रिप् (= लिप्) 1) *schmieren, kleben*: यद्वा स्वैरो स्वधिती रिप्तमस्ति RV. 1, 162, 8. — 2) *ansmieren so v. a. betriegen*: कित्वासा यद्विरिपुर्न दीवि RV. 5, 83, 8.

— अपि, partic. °रिप्त *verklebt so v. a. erblindet*: युवं कण्वापापिरिताय चतुः प्रत्यधत्तम् RV. 1, 118, 7. युवं कण्वाय नासत्यापिरिताय कर्म्ये । शश्वद्दुतीर्दशस्यथः 8, 5, 23.

2. रिप् (= 1. रिप्) f. 1) *Betrug, Kniff; concret Betrieger*: मा नो गुह्या रिपं आयोरकन्दम् RV. 2, 32, 2. न देभति तं रिपः 7, 32, 12. अन्वे वेदे कोत्राभिर्यजेत रिपः 60, 9. ये वा रिपौ दधिरे देवे अघुरे 104, 18. Vgl. पतिरिप्, welches demnach *den Gatten täuschend* bedeutet. — 2) nach NAIÇH. 1, 1 (रिपः) und Comm. so v. a. *Erde*: पाति प्रियं रिपो अयं पदं वेः पाति यद्वृशरणं सूर्यस्य RV. 3, 5, 5. सप्तं न पृक्वामविदच्छुचते रिच्छामे रिप उपस्थे अस्तः 10, 79, 3.

रिपुं (von 1. रिप्) UṅDIS. 1, 27. 1) adj. *betriiglich, verrätherlich; m. Betrieger, Schelm; später Widersacher, Feind* NAIÇH. 3, 24 (= स्तेन). AK. 2, 8, 2, 10. H. 728. HALĀJ. 2, 300. RV. 1, 36, 16. दिप्सन् इन्द्रिपवो नाक् देभुः 147, 3. 148, 5. 2, 23, 16. पाशा रिपवे विचिताः 27, 16, 34, 9. मा सव्युर्दत्तं रिपोर्भुजेम *falscher Freund* 4, 3, 13. स्तेना अद्वयविपवो जनासः 5, 3, 11. नेह्वा स्तेनं यथा रिपुं तपाति सौ अर्चिया 79, 9. 7, 104, 10. 6, 51, 7. 13. डुरत्येतु रिपवे मर्त्याय 7, 63, 3. 8, 11, 4. 22, 14. 23, 15. 10, 185, 2. AV. 19, 49, 9. न कूटैरापुधैरुन्याम्युध्यमानो रणे रिपून् *Feinde* M. 7, 90. 98. 171. 183. 186. 200. °निपातिन् MBh. 3, 2492. 12, 4275. °सूदन R. 1, 52, 8. Suçr. 4, 108, 10. बलवति रिपौ वा सुहृदि वा Spr. 309. लोभात्त चान्यो ऽस्ति रिपुः पृथिव्याम् 1137. बलेन किं यश्च रिपून् बाधते 1301. न काश्चित्कस्यचिन्मित्रं न काश्चित्कस्यचिद्रिपुः । कारणादेव ज्ञायते मित्राणि रिपवस्तथा ॥ 1344. °रक्त 2634. आत्मैव ज्ञात्मनो मित्रमात्मैव रिपुरात्मनः 3703. भुजोच्छिन्नरिपु RAGH. 2, 23. °भय *Gefahr von Seiten des Feindes* VARĀH. BRH. S. 53, 86. 119. °बल *ein feindliches Heer* 74, 3. °घ्न 79, 12. °कृन् (°कृणा MBh. 10, 620) 101, 13. 104, 23. °वशत् 79, 24. °नागकुलात्तक RĀGA-TAR. 1, 89. शक्र° MBh. 3, 11912. क्रौञ्च° Spr. 64; vgl. H. 10 (wo die v. 1. रिपु st. अरि hat) und मदन°, मधु°. In der Astrol. *ein feindlicher Planet* VARĀH. BRH. S. 69, 6. — 2) m. *Bez. des 6ten astrologischen Hauses*: रिपुगते गौ VARĀH. BRH. S. 104, 28. BRH. 7, 14. 9, 4. LACHUÉ. 1, 15. °भवन n. *dass.* VARĀH. BRH. S. 104, 15. °भाव m. *dass.* Verz. d. B. H. No. 878. °स्थान n. *dass.* Verz. d. Oxf. H. 330, a, 2 v. u. — 3) m. N. pr. eines Sohnes des Çliṣṭi HARIV. 68. fg. VP. 98. des Jadu BĀL. P. 9, 23, 20.

रिपुघातिन् 1) adj. *den Feind schlagend*. — 2) f. °घातिनी *eine best. Schlingpflanze* ÇABDĀĀ. im ÇKDr. *Abrus precatorius* WILSON.

रिपुञ्जय 1) adj. *den Feind bestiegend*: बहूनां चैव सन्नानां समवायो रिपुञ्जयः Spr. 4623. आख्यायान Bhāg. P. 6, 13, 23. — 2) m. N. pr. verschiedener Fürsten, = दिवोदास Verz. d. Oxf. H. 70, a, 21. ein Sohn Çliṣṭi's HARIV. 68. VP. 98. Suvira's BĀL. P. 9, 24, 29. Viçvaḡit's und letzter Fürst der Bārhadhratha 22, 47. VP. 465.

रिपुता f. *das Feindsein*: रिपुतामुपैति *wird zum Feinde* Spr. 383.

रिपुमह m. N. pr. eines Fürsten ÇAT. 1, 222. 2, 660.